#### **ENVAIR ELECTRODYNE LTD.**



Envair/BSE/23072020 23.07.2020

To, The General Manager, BSE Limited, PhirozeJeejeebhoy Towers 25th Floor, Dalal Street MUMBAI 400 001

Security Code No.: 500246

Subject: Submission of press clipping related to notice of board meeting

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 read with schedule III Part A(A) and in compliance of Regulation 47(1)(a) of SEBI (LODR) Regulation 2015 regarding publishing of intimation of notice of board meeting of the Company to be held on Friday, 31<sup>st</sup> July 2020 at 11:00 AM through video conferencing.

We herewith enclose the newspaper advertisement published on 23<sup>rd</sup> July 2020 in free press journal English edition and Navshakti Hindi edition.

We request you to take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully, For **ENVAIR ELECTRODYNE LTD.** 

Sd/-ANKITA TRIVEDI COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER



बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांचेद्वारे शासनाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि त्याचबरोबर बृहन्मुंबई महापालिकेमध्ये 'एम.सी.जी.एम. व्हेंडर' असणाऱ्या कंत्राटदारांकडून एकूण ५ कामांकरिता अंदाजित रु. ३६७८१११.४१ रक्कमेची/रक्कमेच्या निविदा आमंत्रित करण्यात येत आहेत; तसेच त्या कंत्राटदारास रु. १ लाखाच्या कामाची कार्यप्रणवताची हमी देऊन आवश्यक ती निविदा माहिती व ई-निविदा प्रक्रियेसाठी www.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

PRO/419/ADV/2020-21

सही/ प्रभारी जनसंपर्क अधिकारी

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईतील बेघर/कामगार/अडकलेल्या इतर प्रांतातील व्यक्तिंच्या अन्न व निवारासाठी हेल्पलाईन क्रमांक १८<u>००२२१२९२ सकाळी ९ ते रात्री ९</u>

#### "दोस्ती रिअल्टी लिमिटेड"

आमच्या प्रस्तावित सर्वे नं ११२, ११२ए, ११३, ११३बी, ११४ 117, 118, 119, 122, 122ए, 123ए, 123बी, 296, 296 / बी, 297, 297ए, 318 / पी, नं 3, 4, 5, 5ए, 10, 11, 11ए, 12, 15, 16, प्रस्तावित सर्वे नं 112 / 1ए / 3 / 1ए / 3 / 4 / 5 / 5ए / 10 / 11 / 11ए / 12 / 15 / 16(पार्ट), प्लॉट नं. ३ / अमेनीटी स्पेस, पुणे सोलापूर रोड, हडपसर, पुणे, महाराष्ट्र येथील रहिवासी व व्यावसायीक प्रकल्पाच्या सुधारिकरण आणि विस्तारीकरणाला पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन मुंबई, यांच्याकडून पर्यावरण विषयक मंजुरी देण्यात आर्ल

सदर पर्यावरण विषयक मंजुरीची प्रत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या <u>www.ecmpcb.in</u> या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



#### विनती ऑरगॅनिक्स लिमिटेड

नोंद. कार्या.: बी-१२ आणि बी-१३/१, एमआयडीसी इंड, क्षेत्र, महाड-४०२ ३०९. जि. रायगड, महाराष्ट्र, इंडिया फोनः +९१-२२-६१२४०४४४/२८. फॅक्स : +९१-२२-६१२४०४३८ सीआयएनःएल२४११६एमएच१९८९पीएलसी०५२२२४.

ई-मेल : vinati@vinatiorganice.com वेबसाईट : www.vinatiorganics.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन २९(१) (ए) सहवाचता रेग्युलेशन ४७(१)(ए) ला अनुसरून याँद्वारे सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, विनंती ऑरगॅनिक्स लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा ही जून, ३०, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्याकरिता शनिवार १ ऑगस्ट, २०२० रोजी करण्यात येणार आहे.

सदर सूचना कंपनी वेबसाईट www.vinatiorganics.com आणि स्टॉक एक्सचेंज वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com यावर उपलब्ध आहे.

विनती ऑरगॅनिक्स लिमिटेड

सही/-मिलिंद वाघ ठिकाण : मुंबई दिनांक : २२ जुलै, २०२० कंपनी सचिव

## **ENVAIR**

#### Electrodyne Ltd. CIN:L29307MH1981PLC023810

Regd off: 117, S Block, MIDC, Bhosari, Pune-411026.

Ph: 020-30688117/118 Email: info@envair.in

## **NOTICE**

Notice pursuant to Regulation 29(1) (a) read with 47(1) (a) of SEBI (LODR) Regulations 2015 is hereby given that the Board meeting of Directors of Envair Electrodyne Ltd. will be held on Friday, 31/07/2020 at 11.00 AM through video conferencing due to COVID 19 to consider and approve Audited financial results for the quarter/year ended on 31/03/2020.

For further details please refer the following linkhttp://www.bseindia.com/stock-share-price/envair-electrodyne-For Envair Electrodyne Ltd. ltd/envairel/500246

Place: Pune Date: 22/07/2020

AnkitaTrivedi (Company Secretary),

ENWORLD

## बीडीएच इंडस्ट्रीज लिमिटेड

नांदणीकृत कार्यालय : नायर बाग, आञ्चली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबर्ड - ५०० १०२ सीआवारण : एल४०३००एमएव१९९०पीएलसी०५६२९९ द्, क्र. : ०२२-६१५५ १२३४, फॅक्स क्र. : ०२२-२८८६ ८३४९, ई-मेल : investors@bdhind.com वेबसाईट : www.bdhind.com

#### ३१ मार्च, २०१० रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा (प्रति भाग पाप्ती व्यतिरिक्त क. लाखात संपलेली संपलेले वर्ष संपलेली

	तिमाही		तिमाही
तपशील	39.03.7070	39.03.7070	३१.०३.२०१९
	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१२७२.१९	६,०२७.२९	८३६.१७
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा	१४६.३२	८१२.०२	६१.३६
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा	११५.०८	५९४.२४	५४.९८
कालावधीसाठी करोत्तर एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१०२.८६	५८२.०२	४६.९७
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/- चे)	५७५.७३	५७५.७३	५७५.७३
इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) (३१ मार्च, २०१९	-	३,०९३.७१	-
रोजीस रु. २,७०२.५५ लाख) प्रति भाग प्राप्ती (अनन्यसाधारण			
बाबींपूर्वी व नंतर)			
(दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी) मूलभूत व सौम्यिकृत	2.00	१०.३२	०.९५

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसमध्ये सादर केलेल्या ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा उतारा वर देण्यात आला आहे. अलिस लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) आणि कंपनीचे संकेतस्थळ (www.bdhind.com) येथेही उपलब्ध आहे

> संचालक मंडळाच्या आदेशावरू बीडीएच इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी

ठिकाण : मुंबई दिनांक : २१ जुलै, २०२०

ठिकाण: मुंबई

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ०००२७४६७

## जाहीर सूचना

**श्री. अमित शरद शिरोडक**र हे शिरीन सोहरब पॅलेस सीएचएसएल, त्यांचा पत्ता एफ. पी.

क्र. २२५, निरमन रोड, विले पार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७ येथील सभासद आहेत व बी विंगमधील फ्लॅट क्र. १०४ चे, बी विंगमधील फ्लॅट क्र. १०५, दोन्ही १ ल्या मजल्यावरील रहिवासी व दुकान क्र. ९ व गॅरेज क्र. ४, बिल्डींग सोसायटीमधील मालमत्तेचे धारक आहेत व जुने शेअर प्रमाणपत्र क्र. ००८ व ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र क्र. ०७६, जुना शेअर प्रमाणपत्र क्र. ००९ व ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र क्र. ०७७, जुना शेअर प्रमाणपत्र क्र. ०६२ व ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र क्र. ०७८, जुने शेअर प्रमाणपत्र क्र. ०६७ व ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र क्र. ०७९ अनुक्रमे संबंधात संबंधित आहेत व कोणतेही नामनिर्देशन न करता दि. **३१ ऑक्टोबर, २०१९** रोजी मयत झाले आहेत. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेमधील मयत सभासदांचे शेअर्स व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाकरिता त्यांचे दावे/आक्षेप यांच्या संबंधात सदर दस्तावेज व अन्य पुरावे यांच्या प्रतसह सदर सचनेच्या प्रसिद्धी तारखोपासन १४ दिवसांच्या कालावधीच्या आत सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेमधील मयत सभासदांच्या सदर शेअर्स व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाकरिता त्यांचे वारस वा वारस वा अन्य दावेदार/आक्षेपकर्ता वा आक्षेपदार यांच्याकडून दावे वा आक्षेप मागवीत आहे. जर कोणतेही दावे/आक्षेप वरील विहित कालावधीच्या आत प्राप्त न झाल्यास सोसायटीच्या कायद्याअंतर्गत पुरविलेल्या सदर स्वरूपात सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेमधील मयत सभासदांचे शेअर्स व हितसंबंध यांचे व्यवहार करण्यास सोसायटी मुक्त असेल. दावे/आक्षेप, काही असल्यास सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेमधील मयत सभासदांचे शेअर्स व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाकरिता सोसायटीस प्राप्त झाल्यास सोसायटीच्या कायद्याअंतर्गत पुरविलेल्या स्वरूपात व्यवहार करण्यात येतील. सोसायटीच्या नोंदणीकृत कायद्याची प्रत सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून ते सदर कालावधी संपेपर्यंत स. १०.३० ते स. ११.०० दरम्यान सोसायटीच्या सचिव यांच्यासह सोसायटीच्या कार्यालयामध्ये दावेदार/आक्षेपकर्ता यांच्याद्वारे पडताळणीकरिता उपलब्ध आहे.

> सही / -एम. बी. गोडा - सन्मा. सचिव शिरिन सोहरब पॅलेस सीएचएस लि. यांच्याकरिता व त्यांच्या वतीने

The spirit of Mumbai is

92 years old!

FREE PRESS

The Family Newspaper

**TOKYO FINANCE LIMITED** REG. OFF.: Plot No. 363/ 1(1,2,3), Shree Ganesh Industrial

Estate, Kachigam Road, Daman, Daman and Diu ñ 396210 CIN: L65923DD1994PLC009783

Website : www.tokyofinance.in TEL : + 91 22-61453300 FAX: +91 22-66914499

NOTICE
Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on 30 th July, 2020, inter-alia to consider and approve the Audited Financial Results (Standalone) for the Quarter and (Standalone) for the Quarter and ear ended 31 st March, 2020. For further details investors can visit the website of the company www.tokyofinance.in and also on the website of the Stock exchange

Place: Mumbai Haresh V. Shah Director DIN: 00008339

By the Order of the Board

at www.bseindia.com.

सूचना सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २९ (१) (ए) सहवाचता ४७ (१)(ए) ला अनुसरून याद्वारे **सूचना** देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही मार्च ३१, २०२० रोजी संपलेल्या तिमाही/वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी आणि लाभांश काही असल्यास त्याची शिफारस करण्यासाठी गुरूवार, जुलै ३०, २०२० रोजी योजीली आहे. सदर सूचना कंपनीची www.atlantalimited.in आणि स्टॉक एक्सचेंज

सही/-नारायण जोशी दिनांक : २२.०७.२०२०

#### जाहीर सूचना

याद्वारे आम जनतेस कळविण्यात येते की, मूळ करारनामा दिनांकीत १०-०१-१९८५ जोमेसर्स मोनार्क कन्स्ट्रक्शन कंपनी विक्रेते पहिला भाग आणि श्री असानदास अमलराय असरपोटा आणि श्रीमती रुक्मिणी असानदास असरपोटा खरेदीदार दुसरा भाग यांच्या दरम्यान निष्पादित करण्यात आला होता. आणि जो मालमत्ता फ्लॅट क्रमांक ३३. ३रा मजला. क्षेत्रसमारे ८०० बौरसफूट (बिल्टअप एरिया), जो त्रिमूर्ती टॉवर्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत स्थित आहे आणि त्रिमूर्ती टॉवर्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, त्रिमूर्ती रोड, मामलतदार वाडी, मालाड (पश्चिम) मुंबई-४०००६४ येथे आहे, मालकी श्री दिनेश लक्ष्मीचंद पुनामिया, श्रीमती मञ्जू दिनेश पुनामिया आणि हर्ष दिनेश पुनामिया यांच्याकडे आहे त्यासंदर्भात होता, तो हरवला आहे. त्या संदर्भातील तक्रार मालाड पोलीस स्थानकात दिनांक १८-०५-२०२०रोजी करण्यात आली आहे. . वरील प्रमाणे नमूद केलेली तसेच गहाळ मूळ कागदपत्रे जर कुणाच्या ताब्यात असतील किंवा त्यांच्या ठावठिकाण्या बदल कोणाला काही माहिती असेल तर त्यांना याद्वारे विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यासंबंधीची माहिती निम्नस्वाक्षरीकार पंजाब नॅशनल बँक यांचे वकील यांच्याकडे खालील नमृद पत्यावर ही सूचना प्रसिद्ध झालेपासून ७ दिवसांचे आत स्वहस्ते देऊन ती पावती घ्यावी अन्यथा रजिस्टर्ड एडी द्वारे पाठवून द्यावी. अंडव्होकेट किरण निवारी दिनांक २२ जुलै २०२०

फ्लॅट क्रमांक ५०६, बी विंग, बालाजी प्राईड अपार्टमेंट, जय भारत स्कुल जवळ, सागाव, डोंबिवली (पूर्व) जिल्हा-ठाणे पंजाब नॅशनल बँक यांच्या करिता वकील

टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड

#### **ंदणीकृत कार्यालय :** वन फोर्बेस, दॉ. व्ही.बी. गांधी मार्ग,फोर्ट, मुंबई - ४००००१ TATA न क्र. U67190MH2008PLC187552

कब्जा सचना (स्थावर मालमत्तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट ॲक्ट, २००२ च्या कलम ८(१) अन्वये)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **टाटा कॉपेटल हाऊसिंग फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूत्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ सहवाचिता कत्म १३ (२ अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये खालील नमूट कर्जदारांना सदर सूचनेत नमूद रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याकरिता मागणी सूचना २७ फेब्रुवारी, २०२० (कर्ज खाते क्र. ८८१७७३८) रोजी जारी केली होती. कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना याद्वारे विशेषतः कर्जदार आणि सामान्य जनतेला देण्यात येत आहे की, निम्नस्वाक्षरीकारोंनी सदर रुल्सच्या नियम ९ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये त्यांना दिलेल्या अधिकारांचा वापर करुन खालील नमूद मालमत्तेचा ताबा घेतला.

विशेषतः कर्जदार आणि सामान्य जनतेला इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेमंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्शिअल सर्व्हिस लिमिटेडच्या खालील उल्लेखित रक्कम च्यासह मागणी

त्यमा नन्द्र दिनाकामातून त्यावरात व्याव जागि दंडात्मक व्याव, प्रमार, खंब ३. रकम व्या जवान असतात.					
कर्ज खाते	दायित्वकार/कायदेशीर वारस/	मागणी सूचनेनुसार	प्रत्यक्ष कब्जाची		
क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	रक्कम	तारीख		
১১,১৯৯	१. श्री. एजझ इब्राहिम सय्येद, २) श्रीम. रबिया इब्राहिम	रु. १,३२,६६,६७२/-	२० जुलै, २०२०		
	सय्येद, ३) सय्येद ट्रेडिंग कं. द्वारा त्यांचे प्रोप्रायटर इजाझ	२६ फेब्रु., २०२०			
	इब्राहीम सय्येद, ४) ज्याचा पत्ता येथे i) फ्लॅट क्र. १००६,	रोजीस (रुपये एक			
	ओस्तवाल हाईट इमारत, कनाकीया रोड, मिरा रोड पूर्व, ठाणे-	करोड बत्तीस लाख			
	४०१ १०७, ii) ७वा मजला, जीआरडी-१०२, मोहम्मेदी	सहासष्ट हजार सहाशे			
	सीएचएस, मटन स्ट्रीट, मांडवी, मुंबई-४०० ००३, iii) प्लॉट	बहात्तर मात्र), मागणी			
	क्र. ३५९ आणि ३६१, सय्येद मॅन्शन, मुल्लाना आझाद रोड,	सूचना तारीख:			
	बोरी हॉलजवळ, गोल देऊळ, कामरूप मुंबई-४०० ००४.	२७ फेब्रुवारी, २०२०			

मेळकतीचे वर्णन : १) सी वॉड क्रमांक ७३६६, स्ट्रीट क्रमांक ३५९ अन्वये पालिका दर आणि कर च्या जिल्हाधिकाराच पुस्तिकेत आणि भुलेश्वर विभागाचा नवीन सर्ले क्रमांक ४२९८, कॅंडस्ट्रल सर्ले क्रमांक ४१०० अन्वये जमीन महसूलच्य जिल्हाधिकान्यांच्या पुस्तिकेत नोंदणीकृत आणि मुंबई शहरच्या नोंदणीकृत उपजिल्हा आणि जिल्हामध्ये प्लॉट क्र. ३५९, भौताना आझाद रोड, मुंबई-४०० ००४. येथे स्थित असलेले आणि वसलेले मोजमापित ८१.१० चौरस मीटर्स किं, तत्समचे सर्व ते भाग आणि विभाग, मैदान, रचना आणि परिसर आणि सीमाबद्ध द्वारा पूर्वेला – स्वीपर पॅसेज, पश्चिमेला– डकन रोड, उत्तरेला – मिळकत धारक सीएस क्र. ४०९९ आणि दक्षिणेला मिळकत धारक सीएस क्र. ४१०१. २) सी वॉड क्रमांक ७३६५, स्ट्रीट क्रमांक ३६१ अन्वये पालिका दर आणि कर च्या जिल्हाधिकाराच्या पुस्तिकेत आणि

नुरोश्वर विभागाचा नवीन सर्वेहें क्रमांक ४२९९, कॅडस्ट्रल सर्वेहें क्रमांक ४१०९ अन्वये जमीन महसूलच्य जेल्हाधिकाऱ्यांच्या पुस्तिकेत नोंदणीकृत आणि मुंबई शहरच्या नोंदणीकृत उपजिल्हा आणि जिल्हामध्ये प्लॉट क्र. ३६१, गौलाना आझाद रोड, मुंबई-४०० ००४. येथे स्थित असलेले आणि वसलेले मोजमापित १३९.६३ चौरस मीटर्स किंवा तत्समचे सर्व ते भाग आणि विभाग, मैदान, रचना आणि परिसर आणि सीमाबद्ध द्वारा पूर्वेला : मिळकत धारक सी.एस. क्र. ४१०३ (भाग) आणि सीएस ४१०४ (भाग), पश्चिमेला : डंकन रोड, उत्तरेला किंवा त्या दिशेने : मिळकत धारक सीएस क्र. ४१०० आणि दक्षिणेकडून किंवा त्या दिशेने मिळकत धारक क्र. सी. एस. क्र. ४१०२. गाधिकत अधिकारी

दिनांक : २३/०७/२०२०

ठिकाण : मुंबई

(श्री. सधिर अंकश कड) टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड ९०२-९०६, क्वाँटम टॉवर, चिंचोळी. गोविंदजी श्रॉफ मार्ग, मालाड पश्चिम, मुंबई - ४०००६४

## safari

सफारी इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड सीआयएन : एल २५२० ० एमएच १९८० पीएलसी ० २२८ १२

**नोंदंगीकृत कार्यालय :** ३०२-३०३, ए विंग, दी क्युब, सीटीएस क्र. १४९८, ए/२, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०५९; (दू.) : ९१-२२-४०३८१८८८ (फॅ.) : ०२२- ४०३८१८५०; (ई): investor@safari.in, (वेब) : www.safaribags.com

## वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सूचना देण्यांत येते की, सफारी इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२० रोजी दु. १२:०० वा. (भा. प्र.वे.) एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरिसंग (''व्हीसी''))अदर . ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत होणार आहे.

कृपया लक्षांत ठेवावे, निगम व्यवहार मंत्रालयाच्या (एमसीए) दिनांक ०५ मे, २०२० च्या सर्क्युलर क्र . २०/२०२० सहवाचता दिनांक ०८ एप्रिल, २०२० च्या सर्क्युलर क्र. १४/२०२० आणि दिनांक १३ एप्रिल, २०२० चे सर्क्युलर क्र. १७/२०२० (एकत्रित उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'') आणि दिनांक १२ मे, २०२० च्या सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/७९ ला अनुसरून कंपन्यांना एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्यअल मिन्स गर्फत वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास अनुमती दिली आहे.

ज्यांचे ई-मेल आयडीज कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंदवले आहेत त्या सर्व सभासदांना २१ जुलै, २०२० रोजी आ. व. २०१९-२० साठीचा वार्षिक अहवाल आणि एजीएमची सचना यांच्या इलेक्टॉनिक प्रती

आ. व. २०१९-२० साठीचा वार्षिक अहवाल आणि कंपनीच्या ४०व्या एजीएमची सचना कंपनीची वेबसाईट https://www.safaribags.com/investors-relations/annual-reports/. नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या वेबसाईट वर https://www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध असून डाऊनलोड करता यईल आणि ती बीएसई लिमिटेड च्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या atwww.nseindia.com ह्या वेबसाईटसवर सुद्धा उपलब्ध असेल.

गुरुवार, ०६ ऑगस्ट, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष पद्धतीने किंवा डिमटेरिअलाईज्ड -पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांना नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड च्या इलेक्टॉनिक व्होटींग {-व्होटींग'') सर्व सभासदांना याद्वारे कळविण्यांत येते की;

- एजीएमच्या सूचनेती मांडलेले कामकाज रिमोट ई-व्होटींगने किंवा एजीएममध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत करता
- रिमोट ई-व्होटींगची सुरूवात रविवार, ०९ ऑगस्ट,२०२० (स. ९.०० वा.) रोजी होईल आणि बुधवार १२ ऑगस्ट, २०२० (सं. ५.०० वा ) रोजी संपेल रिमोट ई-व्होटींग ने किंवा ई-व्होटींग सिस्टीमने मत देण्यासाठी पात्रता ठरवण्याकरिता कट-ऑफ डेट आहे
- कोणत्याही व्यक्तीने एजीएमची सचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद
- झाली आणि गुरुवार, ०६ ऑगस्ट, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते तथापि, जर तो/ती रिमोट ई-व्होटींगसाठी एनएसडीएलकडे आधीच नोंदणीकृत असतील तर तो/ती त्याचा/तिचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड मत देण्यासाठी वापरू शकतात.
- सभासदांनी ध्यानांत ठेवावे की, ए) बुधवार, १२ ऑगस्ट, २०२० रोजी सं. ५.०० वा. नंतर रिमोट ई-व्होटींग मॉड्युल एनएसडीएल कडून निष्क्रिय केलं जाईल आणि सभासदांनी एकदा का एखाद्या ठरावावर मत दिले की, त्यानंतर त्यामध्ये बदल करण्याची परवानगी सभासदांना दिली जाणार नाही, बी) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ई-व्होटींग साठीची सुविधा एजीएम मध्ये उपलब्ध करून दिली जाईल; (सी) ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत दिले असेल ते देखील एजीएम मध्ये हजर राहू शकतात परंतु, पुन्हा त्यांचे मद देण्याचा हक्क त्यांना नसेल आणि डी) केवळ कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नाव नोंदवलेली व्यक्तीच रिमोट ई-व्होटींग ची सुविधा वापरण्यास किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग करण्यास हक्कदार असतील
- रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग साठीचे निर्देश आणि तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत
- . रिमोट ई-कोटींग/ई-कोटींग शी संबंधित चौकशांच्या बाबतीत. सभासदांनी www.evoting.nsdl.coi डाऊनलोड सेक्शन येथे उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्वड क्वेश्चन्स ('एफएक्युज') आणि ई-व्होटींग युजर मॅन्युअल बघावे किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क साधावा किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम आयोजीत करण्याच्या, ई-व्होटींगच्या संबंधातील कोणत्याही तक्रारी/चौकशांच्या बाबतीत कृपया श्रीमती पल्लवी म्हात्रे, मॅनेजर, एनएसडीएल, ४था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ मुंबई - ४०००१३. ई-मेल : evoting@nsdl.co.in / Pallavi@nsdl.co.in दूरध्वनी क्र. ९१ २२ २४९९ ४५४५/ १८००-२२२-९९० वर संपर्क साधावा किंवा कंपनीला investor@safari.in वर लिहावे. संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

सफारी इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड साठी

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००३१९६९

#### पश्चिम रेल्वे

वेगवेगळया कामांसाठी सर्वसमावेश्यक एएमसी ई-निविदा सूचना क्र.: ईएल/टीआरएस/बीएल, १९-२०/डब्ल्यूओ/१२ २१/०७/२०२० काम आणि ठिकाणः कामः २ वर्षांच्या कालावधीसाठी ओईएम मार्फत ईएलएस च्या हायरेक्ट बनावटीच्या एसआयव्ही/बीएल आधारित २५ केव्ही एसी इलेक्ट्रिक लोकोमोटीव्हज साठी सर्वसमावेशक वार्षिक परिरक्षण कंत्राट (परिणाम २० नग) **ठिकाण**: इलेक्ट्रिक लोको शेड, पश्चिम रेल्वे, वलसाड-३९६००१. कामाचा अंदाजित खर्च: ₹ ८३,८३,३६०/-. इ.अ.र.: ₹ १,६७,७००/ . निविदा सादर करण्यासाठी आणि उघडण्यासाठी तारीख आणि वेळ: १४/०८/२०२० दु. ३.०० वा. पर्यंत आणि त्याच दिवशी दु. ३.३० वा. उघडल्या

वेबसाईट तपशीलः www.ireps.gov.in आम्हाता फॉसो कराः 💟 twitter.com/WesternRly 🖔

#### ब्रिजेश्वरी ट्रेडिंग ॲण्ड इन्व्हेस्टमेंट लि. मीआयणन गल९९९९१

१९८५पीएलसी१०१७३६ नोंदणी कार्यालय : ४०६, डायमंड प्लाझा, ३९१, डॉ. डी. बी. मार्ग, मुंबई-४०० ००४. दूर.: ०२२-२३८८९४५२, फॅक्स : २३८०५८७०

ई-मेल : shekhanrsssanghai@gmail.com

सेबी (एलओआरडी) च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन ३३ अन्वये याद्वारे **सूचना** देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षसमप्तीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेण्याकरिता सोमवार २९ जुलै, २०२० रोजी घेण्यात येणार आहे. कंपनीच्या सिक्युरिटीजमधील ट्रेडिंग करिता ट्रेडिंग विंडो ा कर्मचारी/संचालक यांकरिता शुक्रवार<sup>े</sup>२७ जुलै, २०२० रोजी पासन ते मंगळवार १ ऑगस्ट. २०२० पर्यंत

ब्रिजेश्वरी ट्रेडिंग ॲण्ड इन्व्हेस्टमेंट लि. करिता ठिकाणः मुंबई अशोक जखोटीय दिनांकः २२.०७.२०२० अनुपालन अधिकारी

## AUTORIDERS FINANCE LIMITED

Regd. Office: 125 / 126, Maharaja Complex, Nehru Road, Shirpur 425405, Dhule Dist. Maharashtra. Tel: 022-4276 6666 CIN: L51900MH1985PLC035433

#### NOTICE

Pursuant to regulation 29(1) read with regulation 47(1)(a) and other relevant egulations of SEBI (LODR) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 28th July, 2020 at the egistered office to consider and take on ecord the Audited financial results for the year ended 31st March 2020 and any other business(s) as per the discretion of Board of

website at www.autoriderfinance.in and on the website of stock exchanges, www.bseindia.com and www.nseindia.com For Autoriders Finance Ltd.

The Notice is available on the Company'

Ganesh Somakumaran Thekethil Four CFO Place: Shirpur Date: 20.07.2020

#### जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, श्रीमती जयश्री रुबी कागलवाला आणि श्रीमती तृप्ती राधेश शाह हे श्री. नरेंद्र एच. व्होरा, श्री. बिनॉय एन. व्हारो व सौ. रोशनी साप्रा यांच्यासह (सर्व स्वर्गीय श्री. हेमंत चंदलाल नानावटी आणि स्वर्गीय श्रीमती किशोरी हेमंत नानावटी यांचे कायदेशीर वारस) माझे अशील सौ. तृप्ती दिपक शाह आणि श्री. सोमील दिपक शाह यांना त्यांचा १६७/बी, एस. व्ही. रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००५६ येथील न्यू नव मंगल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. नावाच्या बिल्डिंग/सोसायटी मधील तळ मजल्यावरील बी विंग चा सुमारे ४८० चौ. फूट कार्पेट एरिया मोजमापित फ्लॅट क्र. १०, न्यू नव मंगल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. ने जारी केलेल्या शेअर प्रमाणपत्र क्र. २० अंतर्गत दिलेल्या विभिन्न क्र. ९६ पासून १०० (दोन्ही धरुन) धारक प्रत्येकी रु. ५०/- च्या ५ (पाच) संपूर्ण भरणा झालेल्या शेअर्स सह विकण्याच्या वाटाघाटी करत आहेत

उपरोक्त मिळकतींच्या संबंधात कोणताही अधिकारी, हक्क, हितसंबंध, कब्जा किंवा दावा असलेल्या कोणत्याही व्यक्तींनी तसे कागदोपत्री पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना माझ्या कार्यालयांत दुकान क्र. १०, ९६ काद्री पार्क, एस. व्ही. रोड, इर्ला, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००५६ येथे ह्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १५ दिवसांत कळवणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, उपरोक्त मिळकती संबंधातील असे कोणतेही दावे सोडन दिल्याचे समजले जाईल. दिनांकः २३ जुलै, २०२०

[ॲड. मितेश शाहा

क्ष्र-कोर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (एन्कोर एआरसी) earc र्ण्यासी-बँक-०२०-ट्रस्ट चे ट्रस्टी म्हणन त्यांच्या श्रायवेट कर्मान एन्कोर एआरसी कॉर्पोरेट कार्यालय पत्ता : ५ वा मजला, प्लॉट क्र. १३७, सेक्टर - ४४, गुरुग्राम - १२२००२, हरयाणा

ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी जाहीर सूचना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २०२० सहवाचता सिक्युरिटी

सर्वेसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यांत येते की, द जळगाव पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.(जेपीसीबी) (तारणी धनको) कडे गहाण/भारग्रस्त असलेल्या खाली वर्णन केलेल्या स्थावर मिळकती, ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा जेपीसीबीने घेतला. अभिहस्तांकित केल्यापासून एन्कोर एआरसी (तारणी धनकों) कडे आहे त्या कर्जदार- श्री. तापी क्राफ्ट अँड पेपर्स प्रा. लि. आणि जामीनदार (१) श्री. विशाल काशिनाथ लाठी (२) श्री. काशिनाथ ब्रदीनाथ लाठी (३) श्री. नितीन शंकरलाल भुतडा, (४) सौ. सुरेखा पुरुषोत्तम न्याती (५) श्री. शंकरलाल बन्सीलाल भृतडा (६) सौ. चित्रा काशिनाथ लाठी यांच्याकडून ए-कोर एआरसी (तारणी धनको) ला येणे थकबाकी असलेल्या ३१.१०.२०१७ रोजीसच्या रु. ४,००,८०,०१६.०० (रुपये चार कोटी ऐंशी हजार सोळा मात्र) आणि संविदात्मक दराने वसुलीपर्यंतचे पुढील व्याज

आणि अन्य खर्च, आकार, इ. च्या वसुलीसाठी ३१.०८.२०२० रोजी स. ११.०० वा. ''जसे आहे जेथे आहे,'' ''जसे आहे जे आहे'' आणि ''जे

इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (रुल्स) च्या नियम ९(१) चे परेतृक आणि नियम ८ च्या तरतृदीन्वये स्थावर मत्ताच्या विक्रीसाठी ई–लिलाव

मिळकतीचे वर्णन, तारण मत्तांसाठी राखीव किंमत व इसारा अनामत रक्कम खालील प्रमाणे

काही आहे तेथे आहे" तत्वाने विकल्या जाणार आहेत.

बाब क्र.	खात्याचे नाव	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत (रु.)	इसारा अनामत रक्कम (रु.)	बोली प्रक्रिये मधील वाढ (रु.)		
\$	श्री तापी क्राफ्ट अँड पेपर्स प्रा. लि. जीचे नोंदणीकृत कार्यालय आहे – प्लॉट क्र. ३, सुयोग कॉलनी, जळगाव, महाराष्ट्र. जामीनदारः १, श्री. शंकरलाल बान्सीलाल भुतडा २. सौ. सुरेखा पुरुषोत्तम न्याती ३. सौ. वित्रा काशिनाथ लाठी ४. श्री. विशाल काशिनाथ लाठी ५. श्री. काशिनाथ बद्रीनाथ लाठी ६. श्री. नितिन शंकरलाल भुतडा	सौ. चित्रा काशिनाथ लाठी च्या मालकीच्या जिल्हा जळगाव व मेहरुण तालुक्याच्या टीपीएस ॥। (जुना प्लॉट क्र. ३ पैकी स. क्र. ४९०/ए/१) च्या ३११.७ चौ. मी. मोजमापित अंतिम प्लॉट क्र. ३/३ येथील ती सर्व अखंड मिळकत पूर्व- रस्ता पश्चिम- जुना स. क्र. ४८४ उत्तर- जुना प्लॉट क्र. २ दक्षिण- जुना स. क्र. ४९१	१,३६,००,०००.०० (रुपये एक कोटी छत्तीस लाख मात्र)	१३,६०,०००.०० (रुपये तेरा लाख साठ हजार मात्र)	५०,०००.०० (रुपये पन्नास हजार मात्र)		
तारण	मत्तांच्या निरीक्षणाची तारीख	१७.०८.२०२० ते २१.०८.२०२०, स. १०.०० ते दु. ३.००					
ऑनल	ाईन बोली सादरीकरणाची अंतिम तारीख	२८.०८.२०२० रोजी दु. ३.०० पूर्वी					
ई-लि	नलावाची तारीख आणि वेळ	३१.०८.२०२० रोजी स. ११.०० ते दु. १.००, प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद एकस्टेन्शन्ससह लिलाव वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net					

अटी आणि शर्ती

तारण मत्तांची ई-लिलाव विक्री तारणी धनको म्हणजेच एन्कोर एआरसीच्या वतीने आणि साठी "जसे आहे जेथे आहे" तत्त्वाने, "जसे आहे जे आहे" तत्त्वाने, ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने व ''कोणत्याही मदतीशिवाय'' तत्त्वाने होईल.

विक्रीच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती असलेले बोली दस्तावेज "ईएआरसी-बँक-०२० ट्रस्ट" च्या नावातील शेड्युल्ड बँकेवर काढलेल्या डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर/ आरटीजीएस/एनईएफटी/आयएमपीएम द्वारा रु. १,०००/- (रुपये एक हजार मात्र) ची रकम प्रदान करून  $2 \cdot \sqrt{60}$ २८/०८/२०२० दरम्यान https://sarfaesi.auctiontiger.net) वरून मिळ शकतील.

इच्छुक बोलीदार तारण मत्तांचे निरीक्षण १७.०८.२०२० ते २१.०८.२०२० मध्ये स. १०.०० ते द. ३.०० दरम्यान करू शकतात.

. ऑनलाईन ई-लिलाव विक्रीत सहभागी होण्यासाठी, २६.०८.२०२० <mark>रोजी दु. ३.०० वा. पूर्वी ईएआरसी बँक ०२० ट्रस्ट, खाते क्र.</mark> ५७५००००३४१८२८, एचडीएफसी बँक, सेक्टर-२९, गुरगाव, हरयाणा-१२२००२, आयएफएससी कोड नं. HDFC0001720 च्या नावे आरटीजीएस/एनईएफटीच्या माध्यमातून देय असलेल्या इ.अ.र. सह पॅन कार्ड, कंपनीच्या बाबतीत बोर्ड रिझॉल्युशन व फोटो आयडी, पत्ता पुराव्याच्या प्रती सादर करणे आवश्यक आहे. एकदा का ऑनलाईन बोली सादर केली की, ती मागे घेता येणार नाही. पुढे, बोलीदारानी सादर केलेल्या कोणत्याही इ.अ.र. साठी sales@encorearc.com ह्या ई-मेल आयडीवर कॅन्सल्ड चेकच्या एका प्रतीसह आरटीजीएस/एनईएफटीचा सं. क्र./यटीआर पाठवणे आवश्यक असेल.

प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून तारण मत्तांची विक्री **३१.०८.२०२०** रोजी **इलेक्ट्रॉनिक जाहिर लिलावाने** ईएआरसी–बँक–०२०– ट्रस्टचे ट्रस्टी म्हणून एन्कोर एआरसीकडून ई-लिलाव एजन्सी मे. ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लि. (ऑक्शन टायगर) मार्फत त्यांची वेबसाईट/पोर्टल म्हणजे https://sarfaesi.auctiontiger.net येथे तसेच ऑक्शन टायगर मोबाईल ॲप वरून स. ११.०० ते दु. १.०० दरम्यान ऑटो एकस्टेक्शन क्लॉजसह होईल म्हणजेच ई-लिलाव संपण्यापूर्वी . शेवटच्या ५ मिनिटांत बोली लावल्यास प्रत्येकी वेळी ५ मिनिटांनी ई-लिलाव समाप्तीची वेळ वाढेल. इअर वर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.

. बोलीदार ई-लिलावात त्यांच्या स्वतःच्या कार्यालयातून/त्यांच्या पसंतीच्या जागेतून सहभागी होऊ शकतात. प्रत्येक बोलीदाराने स्वतःची इंटरनेट कनेक्टीव्हीटीची व्यवस्था केली पाहिजे. इंटरनेट कनेक्टीव्हीटी, नेटवर्क समस्या, सिस्टीमे क्रॅश डाऊन, पॉवर फेल्युअर इ. साठी एन्कोर एआरसीचे प्राधिकृत अधिकारी (प्रा.अ.) आणि/किंवा सेवा पुरवठादार जबाबदार नसतील.

तपशील, मदत, प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणासाठी संभाव्य बोलीदार मे. इ. प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लि., शी संपर्क क्रमांक : राम शर्मा - ८००००२३२९७, प्रकाश - ६३५१८९६६४३, ईमेल आयडी : arc@auctiontiger.net, ramprasad@auctiontiger.net, support@auction

आय. ईच्छक पक्षकारांना सह्या देण्यांत येतो की, त्यांचे दरपत्रक/बोली सादर करण्यापूर्वी बोली दस्तावेजातील सविस्तर अटी आणि शर्ती पाहण्यात तसेच बोली दस्तावेजात दिलेल्या वेळापत्रका प्रमाणे वर्षासाठी प्रस्तावित तारण मत्तांचे निरीक्षण करून स्वतःची खात्री करून घ्यावी. बोलीदारांनी इअर रकमेसह बोली दस्तावेजात दिल्याप्रमाणे राखील किमतीवरील बोली सादर करणे आवश्यक आहे. जर बोलीदारांनी ऑनलाईन बोली सादर

करण्यांत कसूर केली तर बोली प्रस्ताव प्रपत्रात अशा बोलीदारांनी सादर केलेली बोली रक्कम संबंधित बोलीदारांकडून आलेली अंतिम बोली समजली जाईल. कोणतीही कारणे न देता कोणत्याही/किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा फेटाळणे किंवा लिलाव तहकुब करणे, पुढे ढकेलणे किंवा रद्द करणे याबाबतचे अधिकार प्राधिकृत अधिकार राखून ठेवत आहेत. यशस्वी बोलीदारांनी इअर अंशिक विक्री मोबद्रत्यापोटी ताब्यांत ठेवली जाईल आणि अयशस्वी बोलीदारांनी इअर लिलावाच्या तारखेपासून ७ कामांच्या दिवसांत परत केली जाईल. इअर वर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. यशस्वी बोलीदारांना विक्री पक्की झाल्यावर ताबडतोब आधी प्रदान केलेली इअर

समायोजित करून २५% विक्री किंमत जमा करावी लागेल आणि उर्वरित ७५% विक्री किंमत विक्री निश्चितीच्या तारखेपासून १५ दिवसांत किंवा एन्कोर एआरसीचे प्राधिकृत अधिकारी स्वेच्छेने लेखी मान्यता देतील अशा वाढीव मुदतीत जमा करावी लागेल. ही सूचना रुल्सच्या नियम ८(६) अन्वयेची कर्जदार/जामीनदार/गहाणकार यांना सूचना म्हणून समजावी. सर्व इच्छुक पक्षकारांचे लक्ष तारणमत्ता विमोचित करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे देखील वेधण्यात येत आहे. कोणत्याही आगाऊ सूनचेशिवाय आणि/किंवा त्या संबंधात कोणतीही कारणे न देता कोणत्याही किंवा सर्व बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा लिलाव विक्री

तहकुब करणे/पुढे ढकेलणे/रद्द करणे/विक्रीच्या कोणत्याही अटी व शर्तीमध्ये सुधारणा करणे याबाबतचे निर्विवाद अधिकार आणि स्वेच्छ निर्णय प्रा. अ. राखून ठेवत आहेत. ह्या बाबतीत प्रा. अ. चा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल. तारण मत्तांच्या विक्री आणि हस्तारणाशी संबंधित कोणत्याही विक्री कर, अन्य कर किंवा खर्चांसह सर्व प्रयोज्य मुद्रांक, शुल्क, अतिरिक्त मुद्रांक शुल्क, हस्तांतरण

आकार, वैधानिक थकबाकी, बिगर वैधानिक देणी, जीएसटीएन, मुल्य निर्धारण, आकार, कोणाला देय शुल्क इ. चे प्रदान यशस्वी बोलीदारांनी करायचे आहे. तारण मत्तांच्या संबंधात सरकार किंवा अन्य कोणाला देणे कोणतेही आकार, धारणाधिकार, बोजा, मिळकत कर किंवा कोणतीही थकबाकी याकरिता एन्कोर एआरसी किंवा एन्कोर एआरसीचे प्रा. अ. जबाबदार नसतील.

तारण मत्तेची विक्री सरफैसी ॲक्ट आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ मधील विहित अटी व शर्ती आणि येथे वर दिलेल्या शर्तीच्या अधीन होईल. म्हणून बोलीदारांनी त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी सदर अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यांत येतो. तारण मत्तांच्या विमोचनासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे सर्व इच्छुक

पक्षकारांचे लक्ष वेधण्यांत येत आहे. कोणालाही देणे असलेल्या सर्व प्रयोज्य मुद्रांक शुल्क, अतिरिक्त मुद्रांक शुल्क, हस्तांतरण आकार, वैधानिक थकबाकी, बिगर वैधानिक देणी, जीएसटीएन, मूल्य निर्धारण, आकारणी चे प्रदान यशस्वी बोलीदारांनी करायचे आहे

जर इ.अर जमा करण्याची तारीख आणि ई-लिलावाची तारीख ही सार्वजनिक सुड़ी घोषित झाली तर ती तारीख आपोआप पुढील कामाच्या दिवसापर्यंत विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया एन्कोर एआरसीची वेबसाईट मध्ये दिलेली लिंक पाहावी म्हणजेच www.encorearc.com आणि

https://sarfaesi.auctiontiger.net. इच्छुक बोलीदार श्री. राहल पाटील, एन्कोर एआरसीचे प्राधिकृत अधिकारी यांच्याशी मोबाईल क्र. ९६९९३५२४८९ वर किंवा श्री. हर्षित शी मोबाईल क्र. ९८९६७६७१२३.

प्राधिकत अधिकारी दिनांक : २३.०७.२०२० एन्कोर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ठिकाण : गुरगाव

पंजाब नैशनल बैंक punjab national bank

शाखा कार्यालय: लार्ज कॉर्पोरेट ब्रांच, मेकर टॉवर, ई-विंग, तळमजला, कफ परेड, मुंबई-४००००५ फोन क्र. ०२२-२२१८०७५२, ईमेल: bo2175@pnb.co.in

## स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २०२० च्या नियम ८(६) आणि ९(१) च्या तरतदीन्वये स्थावर मत्तेच्या विकीकरिता ई-लिलाव विकी सचना

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोकडे गहाण/प्रभारित आहेत, ज्यांचा अन्वयीक/ प्रत्यक्ष/सांकेतिक कब्जा **पंजाब नॅशनल बँक, तारण धनकोंच्या** प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या संबंधित कर्जदार आणि हमीदारांकडून बँक/तारण धनकोंना थकीत त्यांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी खालील कोष्टकात नमूद तारखेस ''**जे आहे जेथे आहे'', <sup>°</sup>'जे आहे जते आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे तत्वाने''** विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा

संच शाखेचे नाव क्र. खात्याचे नाव कर्जदार/हमीदाराच्या	शाखेचे नाव खात्याचे नाव	गहाण स्थावर मिळकतींचे वर्णन/मालकांचे नाव (मिळकतीचे गहाणवटदार)	(ए) सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचनेची तारीख	(ए) राखीव किंमत (रु. लाखात) (बी) इअर	ई-लिलावाची तारीख आणि वेळ	तारण धनकोंना ज्ञात बोजांचा
		(बी) रोजी थकबाकी रक्रम	(सी) बोली वाढविण्याची रक्कम	-	तपशिल	
खात्याचे नाव आणि पत्ता		(सी) सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये कब्जाची तारीख	(डी) निरिक्षणाची तारीख आणि वेळ			
			(डी) कब्जाचा प्रकार सांकेतिक/प्रत्यक्ष/अन्वयीक			
۶.	लार्ज कॉर्पोरेट	संच क्र १ : मे. रोल्टा प्रायव्हेट लिमिटेड च्या नावे		रु. २७.०० कोटी	90.06.7070	ज्ञात
	ब्रांच, मुंबई	असलेला प्लॉट क्र. ७३एम ७४, ८३, ८४ आणि ८५,	१८.०६.२०१९	रु. २.७० कोटी	स. १०.३०	नाही
	मे. रोल्टा प्रायव्हेट	कफ परेडचा ब्लॉक V, सीटीएस क्र. ६४१, कुलाबा विभाग, मुंबई-४०००५ येथे बांधलेल्या क्र. सी-१० धारक गॅरेज आणि मेकर टॉवर-ए, २१०० चौ.फू. बिल्टअप क्षेत्र असलेला १५ व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १५३ अशा जात जिमीचे सर्व ते भाग आणि		रु. ५.०० लाख	ते ते	
लिमिटेड मे. रोल्टा प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार	मे. रोल्टा प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार		रु. ४९६,४९,२२,१६१.८४ ३१.०५.२०१९	०६.०८.२०२० स. १०.३० ते दु. १.३०	स. ११.३०	
	आणि गहाणदार)	विभाग.				
	नोंदणीकृत पत्ता : २११, २१ वा मजला, मेकर	संच क्र २ : मे. रोल्टा प्रायव्हेट लिमिटेड च्या नावे	1	रु. ११४.०० कोटी	90.06.7070	1
र वा मजला, सकर टॉवर - एफ, कफ परेड, मुंबई - ४००००५, मे. रोल्टा होल्डिंग आणि फायनान्स कॉपॅरेशन प्रायब्हेट लिमिटेड (गहाणदार) नॉदणीकृत कार्यालयः २१ वा मजला, मेकर टॉवर - एफ, कफ परेड, मुंबई -	असलेला प्लॉट क्र. ७३एम ७४, ८३, ८४ आणि ८५, कफ परेडचा ब्लॉक V, सीटीएस क्र. ६४१, कुलाबा विभाग, मुंबई-४००००५ येथे स्थित बिल्डिंग कॉम्प्लेक्स मेकर टॉवर्समधील मेकर टॉवर-एफ, मोजमापित अंदा ३६६३ चौ. फू. दोन लगतच्या प्रायब्हेट टेरेसह अंदाजे ५८९९ सूपर बिल्टअप क्षेत्रासह २१ व्या मजल्यावरील परिसर क्र. २१ अशा ज्ञात जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग.	१५.१०.२०१९	रु. ११.४० कोटी	स. ११.३० ते दु. १२.३०		
			रु. ५.०० लाख			
		सांकेतिक कब्जा	०६.०८.२०२० स. १०.३० ते दु. १.३०			
	संच क्र ३ : मे. रोल्टा होल्डिंग आणि फायनान्स		रु. १३.०० कोटी	90.06.7070		
	४००००५,	कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड च्या नावे असलेला		रु. १.३० कोटी	दु. १२.३०	
	श्रीम. कमल क्रिश्नन	कॉमर्स सेंटर-।, कफ परेड, कुलाबा मुंबई - ४००००५		रु. ५.०० लाख	ते	
	सिंग (प्रवर्तक/	अशा ज्ञात इमारतीमधील मोजमापित १६५७ चौ. फू. १७ व्या मजल्यावरील युनिट क्र. १० अशा ज्ञात		04.0८.२०२०	दु. १.३०	
	हमीदार) पत्ता : १४१/१५१, मेकर	जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग.		दु. २.३० ते सायं. ०५.३०		
	यत्ता : १४१/१५१, मकर   टॉवर – ए, कफ परेड,	संच क्र ४ : मे. रोल्टा प्रायन्हेट लिमिटेड च्या नावे	२२.१०.२०१९	रु. ३९३.०० कोटी	90.06.2070	ज्ञात
	मुंबई - ४००००५	- ४००००५ असलेला मोजमापित ७८०० चौ. मी. इंडिस्ट्रयल	सांकेतिक कब्जा	रु. ३९.३० कोटी	दु. ०२.००	नाही
		इस्टेट, उद्योग विहार, गुरगाव हरियाणा येथील प्लॉट/शेड क्र. १८७, फेझ-।,		रु. ५.०० लाख	ते	
				०६.०८.२०२० द. २.३० ते सायं. ०५.३०	<u>द</u> . ०३.००	

अटी आणि शर्ती

१. विक्री सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ मधील विहित अटी आणि शर्ती आणि खालील पुढील अटीच्या अधीन राहील. २ मिळकती ''**जे आहे जेथे आहे तत्वाने''** आणि ''**जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''जे काही आहे तेथे आहे तत्वाने''** विकण्यात येतील. ३. वरील परिशिष्टात विनिर्दिष्ट केलेले तारण मत्तांचे तपशिल हे प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या योग्य माहितीनुसार नमूद करण्यात आले अहेत. परंतु प्राधिकृत अधिकारी सदर उद्घोषणेमधील कोणतीची चुक, चुकीचे विवरण किंवा वगळणे यासाठी उत्तरदायी राहणार नाहीत. ४. विक्री वरील कोष्टकात दिलेल्या वेळेनुसार १०.०८.२०२० रोजी वेबसाईट <u>https://www.mstcecommerce.com</u> येथे पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्म मार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल. ५. विक्रीच्या तपशिलावर अटी आणि शर्तीकरिता कृपया <u>www.ibapi.in, www.tenders.gov.in, www.mstcecommerce.com, https://eprocure.gov.in/epublish/app</u> चा संदर्भ घ्यावा.

दिनांक : २२.०७.२०२०, ठिकाण : मुंबई, गुरगाव प्राधिकृत अधिकारी, पंजाब नॅशनल बँक

दिनांक : २२ जुलै, २०२० दिनांक: २३.०७.२०२० ठिकाण : मुंबई

आम्हाला फॉलो करा: 🚩 twitter.com/WesternRly 🕿

पश्चिम रेल्वे

मख्यालय इमारतीच्या वारसा मुल्यात सुधारण

निविदा सूचना क्र.: ईएल ८१/७१६/डब्ल्यूए/

६४(आर) दि. २२/०७/२०२०. काम आणि

ठिकाणः चर्चगेट-बाह्य दर्शनी भागावर प्रकाश

व्यवस्था पुरवून चर्चगेट येथील मुख्यालय्

इमारतीच्या वारसा मृल्यात सधारणा कामाची

. अंदाजित किंमतः ₹ १,३०,२१,७३०/-. **ईरठे**:

₹ २,१५,१00/-. सादरीकरण करण्याची

तारीख आणि वेळः २४/०८/२०२० रोजी १५.०० वाजेपर्यंत. उघडण्याची तारीख आणि

वेळः २४/०८/२०२० रोजी १५.३० वाजता. **नोंदः** 

निविदा कागदपत्र, शुद्धिपत्रक आणि अधिक तपशील डाउनलोड करण्यासाठी कृपया आमच्या

वेबसाइट www.ireps.gov.in वर भेट द्या.

वेबसाईट <u>www.bseindia.com</u> आणि www.nseindia.com यावर उपलब्ध आहे. अटलांटा लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई

#### **CORPORATE GALLERY**

#### Rebuilding of bridges including augmentation at 33 locations on CR



Central Railway has completed important bridge infrastructure works utilising the lockdown period. The quantum of work it has done would have required many traffic blocks and impact on some trains running during normal period. Infrastructure work of rebuilding of bridges including augmentation of waterway for drainage capacity at 33 locations over Central Railway were carried out during lockdown. Out of these 33 rebuilding/augmentation bridge works, 6 were on Mumbai Division, 4 in Bhusaval Division, 3 in Nagpur Division, 9 on Pune Division and 11 on Solapur Division.

#### SAIL develops highly corrosion resistant **Super Duplex Stainless Steel**



Steel Authority of India Limited (SAIL), in a major technological breakthrough, has developed the capability to produce Super Duplex . Stainless Steel in SS 32205 grade at its Salem Steel Plant (SSP). Currently, SAIL is among the few Indian

developed this grade of steel. This grade of stainless steel is mainly imported so far. The Super Duplex Stainless Steel has superior corrosion resistance with higher strength and formability. Many applications require high corrosion resistance steel with strength, which can be met by Super Duplex Stainless Steel (SS 32205 grade) having 3% molybdenum. Earlier, SAIL - SSP developed Duplex Stainless Steel (SS 32202 grade) having 0.4% molybdenum content and has already serviced the orders for it. With the new capability to produce Super Duplex Stainless Steel (SS 32205 grade), SAIL has enriched its product basket further and will be able to cater to highend steel requirement in the country.

#### SER produces 1.18L face masks and 12000 litres of sanitizer to combat Covid-19



In view of growing cases of Covid-19, South Eastern Railway is making all out efforts to produce reusable face masks and hand sanitizer at its four divisions viz. Kharagpur, Adra, Chakradharpur as well as at Kharagpur

Workshop. The masks and sanitizer are being prepared under the strict supervision and guidance of Medical Department of SER. All the divisional units of SER and Kharagapur Workshop have taken major initiatives to gear up their machineries and have produced a total number of 1,18,045 reusable face masks and 12,110 litres of hand sanitizer so far. To provide extensive support to its employees, South Eastern Railway has distributed reusable face masks and hand sanitizer amongst the frontline staff like loco pilots, guards and concerned staff engaged in running of freight, parcel and special trains for ensuring their protection from the pandemic

#### 157 parcel trains run on SWR carrying essential goods



Indian Railways is running freight and parcel express trains for nationwide transportation of essential commodities in view of restrictions due lockdown. During the period of lockdown, time tabled and on demand Parcel express trains have come to the rescue of transportation of essential commodities, dairy products, and perishables. SWR has involved in timely transportation of essential commodities including medicines and medical equipment, milk & food stuff, perishables like vegetables, fruits, fish, meat, food grains, spices, dry coconut, Areca nut, chilli etc. to all parts of the country. During the lock down period from April 1, 2020 to July 19, 2020, SWR has so far run 157 parcel trains carrying 19,032 tonnes of parcels to different parts of the country ensuring adequate supply of

#### Power minister launches EESL's initiative for clean, green office spaces



**Union Power Minister** R K Singh on Monday launched a joint initiative - Retrofit of Air-conditioning to improve indoor air quality for safety and efficiency (RAISÉ) - of state-owned EESL and

cleaner and greener office spaces in the country. Besides, the minister also unveiled a public electric vehicle charging plaza in the city. The two initiatives focus on energy efficiency, improving indoor air quality and promoting e-mobility. Poor air quality has been a concern in India for quite some time and has become more important in light of COVID pandemic. As people return to their offices and public spaces, maintaining good indoor air quality is essential for occupant comfort, well-being, productivity and the overall public health. In that context, the EESL has undertaken a retrofit of its office airconditioning and ventilation system.

#### WR transports 3652 tn of essential medical material through its 412 parcel spl trains



Western Railway has played a significant rolé in transporting essential commodities to various parts of the country through its parcel special trains, as well as through goods trains. It has also been a saviour for helping people with medical needs, as In

the wake of COVID-19, when other means of transport are restricted, it was difficult to cater to the medical requirements. More than 3600 tonnes of medicines and medical goods has been transported by Western Railway since 23rd March, 2020 to 20th July, 2020, as Western Railway has always been committed in its duty towards the nation and to the needs of its customers. WR has touched human lives by coming to their aid in time of distress, especially by keeping the supply of medicines and medical equipment rolling through its parcel special trains, said Western Railway's Chief Public Relations Officer Sumit Thakur.

## **CORPORATE CORNER**

#### GAIL's #WakeUpAndSmellTheChange initiative reaches 8 million people

GAIL has been creating awareness for bringing a positive change

to ensure a greener and cleaner environment through its "Hawa

Badlo" movement. In this move #Wake Up And Smell The Change initiative has been started by the Hawa Badlo platform to spread the idea of appreciating and preserving the positive environmental changes occurred due to the lock down. Through #WakeUpAndSmellTheChange inititiative the netizens were asked to take a pledge and sustain this change in future as well as with befitting lifestyle. An online engagement activity was also organised under this initiative earlier where in people were requested to click pictures of scenic beauties from their balconies, windows or roofs and post them on Hawa Badlo handles in the comments section with hashtag #WakeUpAndSmellTheChange. This is an attempt to mobilize collective societal efforts to improve the deteriorating air quality, by encouraging sustainable and environment friendly steps in works as well as inculcating lifestyle habits. By engaging people for actions through events, social messaging, the purpose of Hawa Badlo is to motivate Indian netizens to take pledge for actions against Air Pollution and problems caused due to Air Pollution.

## **APPOINTMENT**

#### Alok Kumar takes over as new Additional General Manager of WR



Alok Kumar has taken the charge of the important post of Additional General Manager of Western Railway on 20th July, 2020. Kumar is a senior officer of Indian Railways Service of Mechanical Engineering (IRSME) who joined Railways through the prestigious SCRA (1981) exam of UPSC. He did his Mechanical **Engineering from Engineering** Council (London) and has a Bachelor's degree in Electrical

Engineering and a Master's degree in Business Administration (MBA). He started his career in 1986 at Western Railway and over the last 34 years has worked at a number of important posts in Indian Railways including the DRM of Bhopal Division. During his tenure at Container Corporation of India, he was instrumental in getting state of the art port cranes at dry ports across India, said Sumit Thakur - Chief Public Relations Officer of Western Rly.

# SIES-FPJ: India's amazing milk story – vibrant but threatened

Just a day ago, farmers' unions held a protest demanding a rise in prices in milk and seeking a special subsidy for milk producers. Such protests are common, especially when supplies of milk increase, or demand contracts (as with Covid-19) and procurement rates drop. That causes farmers to agitate.

But in states like Maharashtra and Karnataka where clamours for subsidy are mounting, it is necessary to check whether the hike in prices reaches farmers. Why is it that farmers in Gujarat get more money for milk without any government subsidy - while those in many other states, where politics and agriculture often go hand in hand, farmers feel exploited?

Is it the way milk cooper atives are run? Is it a tale of money diversion? Is it mismanagement? To understand why this and many other issues relating to milk call for the immediate distancing of the government from dairy farming, both SIES Colleges of Arts, Science and Commerce come together under the banner of The Future of Agriculture. This Thursday, 23 July, the topic will be 'Milk is the real backbone of India's rural

While the lecture will be delivered by RN Bhaskar, consulting editor, FPJ, from 3-4 pm, the panel discussion will be from 4:15 to 5:30 pm. The panellists will be Arun Raste, executive director, NDDB, and Madan Sabnavis, chief economist, CARE Ratings.

It may be recalled that - in the 1970s – the milk revolution (Operation Flood), was started by Dr Verghese Kurien, then chairman of the National Dairy Development Board (NDDB). Kurien helped transform India from being milk deficient to becoming the

world's largest milk pro-

ducer.

How far has the milk revolution succeeded? Will there be changes in the pattern of growth for the milk industry, which is the biggest contributor to agricultural wealth in India? The dairy sector is estimated to contribute over 20 per cent to the agriculture GDP of the country. It is veritably India's rural backbone.

According to NDDB data, 75 per cent of India's small

dairy animals. It is milk that supplements the nutritional and meagre financial earning from farming small cultivators. Therefore, it is crucial to protect the interest of milk producer farmers.

While Uttar Pradesh is the highest milk-producing state, Maharashtra is among the top ten milkproducing states in the country at 7,679 tonnes in 2018-2019. However, one issue that hurts the dairy sector is a rise in supplies of milk led to losses to farmers as milk prices slump, claim milk unions.

At present, in Maharashtra, this is the result of the protest. The surplus milk was being converted into powder and butter as supplies increased in the state. Thus, the prices of milk powder had fallen from the previous levels of Rs 530 per kg to Rs 160 per kg due to increased demand. Similarly, the rates for butter had also declined to Rs 210 per kg from Rs 340 per kg. This had led to farmers not being paid for their milk,

ENWORLD

## "DOSTI REALTY LIMITED"

Our proposed Amendment and Expansion in Environment Clearance for Construction of Residential cum Commercial Project on Plot bearing at S. No. 112, 112A, 113, 113B, 114, 117 118, 119, 122, 122A, 123A, 123B, 296, 296 / B, 297, 297A, 318/ P No. 3, 4, 5, 5A, 10, 11, 11A, 12, 15, 16, proposed residential and commercial project at S. No. 112 / 1A / 3 / 4 / 5 / 5A / 10 / 11 / 11A / 12 / 15 / 16(p). Plot No. 1, 112 / 1A / 3 / 4 / 5 / 5A / 10 / 11 / 11A / 12 / 15 / 16(p), Plot No. 2 / DP Road, 112 / 1A / 3 / 4 / 5 / 5A / 10 11 / 11A / 12 / 15 / 16(p), Plot No. 3 / Amenity Space, Pune Solapur Road, Hadapsar, Pune, Maharashtra. was accorded the Environmental Clearance from the Environment Department, Government of Maharashtra.

The copy of the Environmental clearance letter is available with Maharashtra Pollution Control Board web site at <u>www.ecmpcb.in</u>



## e-TENDER NOTICE

The Commissioner of Municipal Corporation of Greater Mumbai invites e-Tenders for various works from the government registered contractors, who are also registered as 'MCGM Vendor', Bidder should also give Rs. 1 lakh performance guarantee for the details of 5 number of Tenders of estimated amount 3678111.41 respective tender documents process of e-Tendering, please www.mcgm.gov.in.

Sd/-PRO/419/ADV/2020-21 Public Relations Officer i/c

MCGM HELPLINE NUMBER 1800221292 from 9 a.m. to 9 p.m. FOR Homeless/Stranded Migrants/Workers for food & shelters



nvestor Services Division, Union Bank Bhavan, 239, Vidhan Bhavan Marg, Nariman Point, Mumbai – 400021. Website: www.unionbankofindia.co.in Email: investorservices@unionbankofindia.com

## **NOTICE TO SHAREHOLDERS**

Pursuant to Section 10B of the Banking Companies (Acquisition and Transfer of Undertakings) Act 1970, the unpaid/unclaimed dividend on the equity shares of the Union Bank of India, e-Andhra Bank and e-Corporation Bank pertaining to FY 2012-13 is falling due for transfer to Investor Education and Protection Fund ("IEPF"). As a matter of good corporate governance, the Bank has sent reminder letters to claim unclaimed/unpaid dividend, to all the shareholders whose email id was registered with the Bank or the Depository Participant, Due to CoVID-19 pandemic, the reminder letters could not be sent through post/courier Shareholders who have not encashed/claimed dividend for FY 2012-13 are requested to submit their claims before 31.07.2020 by sending a request letter, uncashed dividend warrants (if any) and a cancelled cheque

of their bank account to the RTA of the Bank at the following address: **Datamatics Business Solutions Limited,** Unit: Union Bank of India Plot No. B-5, Part B, Cross lane, MIDC Andheri (East), Mumbai – 400 093.

Dear Shareholder

Ph - 022 66712001 - 6 (6 lines) Email: ubiinvestors@datamaticsbpm.com further details, please visit Bank's website. https://wwv unionbankofindia.co.in/english/shareholders\_information.aspx

Yours faithfully. For Union Bank of India (Mangesh Mandrekar)

Authorised Signatory

## **PUBLIC NOTICE**

SHRI. AMIT SHARAD SHIRODKAR, member of the SHIRIN SOHRAB PALACE CHSL., having address at F. P. No. 225. Nariman Road, Vile Parle (East), Mumbai - 400057, and holding Flat No.104 in B wing, Flat No. 105 in B Wing, both on 1st Floor and Shop No. 9 and Garage No. 4 in the building of the Society and corresponding Old Share Certificate No.: 008 and Duplicate Share Certificate No. 076, Old Share Certificate No.: 009 and Duplicate Share Certificate No. 077, Old Share Certificate No. 062 and Duplicate Share Certificate No. 078, Old Share Certificate No.: 067 and Duplicate Share Certificate No. 079 respectively, died on 31st October 2019 without making any nomination. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant/s or objector/s to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the Society between 10.30 A.M. to 11.00 A.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period

Sd/- M.B. Goda - Hon. Secretary For and on behalf of The SHIRIN SOHRAB PALACE CHS Ltd. Date: 23/07/2020

W. H. BRADY & CO. LTD.

CIN: L17110MH1913PLC000367

Regd. Office: Brady House, 4" Floor, 12/14 Veer Nariman Road, Fort, Mumbai-400001.

Tel. No.: 022-22048361-65; Fax No.: 022-22041855

Website: www.whbrady.in; Email Id: bradys@mtnl.net.in

**NOTICE** 

(For the attention of Equity Shareholders of the Company) Sub.: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

his notice is published pursuant to the provisions of Investor Education and Protection

Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the

Rules"). The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares, in

respect of which dividend has not been paid or claimed for a seven consecutive years of

The unclaimed dividend for 2012-2013 is due to be transferred to IEPF on October 27, 2020

Accordingly, the shares in respect of which the dividend are unpaid/unclaimed for a period of

seven consecutive years or more are due to be transferred to IEPF on October 27, 2020.

n accordance with the requirements as set out in the Rules, the Company has communicate

ndividually to the concerned shareholders and the details of such shares liable to be

transferred to IEPF are also made available on our website. Shareholders concerned may

refer to the website www.whbrady.in to verify the details of unencashed dividends and the

he shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to

EPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed from

he concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable o be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing new

hare certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of

ssue, the original share certificate(s) which stands registered in their name will stand

automatically cancelled and be deemed non-negotiable. The Shareholders may further

note that the details uploaded by the Company on its website shall be deemed to be

adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the

case the Company does not receive any communication from the concerned

shareholders by October 22, 2020, the Company shall, with a view to complying with the

requirements set out in the Rules, dematerialise and transfer the shares to IEPF Authority

For any gueries on the above matter, Shareholders are requested to contact the

Company's Registrar and Share Transfer Agents, M/s. Big Share Services Pvt. Ltd., 1st

Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri (E)

For W. H. BRADY & CO. LTD.

Chairman & Managing Director (DIN: 00174796)

Pavan G. Morarka

by way of corporate action by the due date as per procedure stipulated in the Rules.

fumbai 400059; Tel: 022-62638205; Email: lawoo@bigshareonline.com

Date: July 23, 2020

materialisation and transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon such

hares liable to be transferred to IEPF Authority.

EPF Authority after following the procedure prescribed in the Rules.

purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules

nore, in the name of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

## **NOTIFICATION**

ENGAGEMENT OF JR. TECHNICAL ASSOCIATE (WORKS/ELECTRICAL/S&T/Tele) ON CONTRACT BASIS. **SURVEY & CONSTRUCTION** 

Online applications are invited from eligible Indian Nationals for Engagement of Technical Associate (Works / Electrical / S&T / Tele) on Contract Basis. The engagement will be offered purely on contract basis up to 19/11/2020

Notification No. E/890/1/Contract/JE/S&C Date: 21/07/2020

which can be renewed as a fresh contract on year to year basis or till such time availability of a regularly selected candidate, whichever is earlier.

Post	No. of	UR	SC	ST	OBC	EWS	
	Vacancies						
Jr. Tech Assoc (Works)	19	10	03	01	04	01	
Jr. Tech Assoc (Elect.)	12	07	01	00	03	01	
Jr. Tech Assoc (S&T/Tele)	10	06	01	00	02	01	
Opening Date and Time for Online Applications: 24/07/2020 at 10.00							
hrs. Closing Date and Time for Online Applications: 22/08/2020 at							

wr.indianrailways.gov.in→News & Recruitment→Contractual JE Online Application: Candidates are required to apply Online by visiting on website: https://www.rrc-wr.com While filling Online application for above posts on engagement on contract basis

candidates may fill up personal details/Bio data etc. with utmost care

21 00 hrs. Website Address: https://www.rrc-wr.com

For full details, please see website wr.indianrailways.gov.in →News & Recruitment  $\rightarrow$  Contractual JE (cons) engagement. Candidates may e-mail for any assistance help in regards to filling up online applicatio form, on e-mail - wr\_jecontract@rrc-wr.com



Like us on: 🖪 facebook.com/WesternRly • Follow us on: 🛂 twitter.com/WesternRly 😮



Dahanu Road Branch,
Old House No.866-867,Village Malyar
Tal. Dahanu Dist Thane-401602
Tele 02528-222255
Tele 02528-222255 E-mail: dbdaha@bankofbaroda.co.ir

# NOTICE TO GUARANTOR ANNEXURE 2 (UNDER SUB-SECTION(2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

Place:Dahanu

Mr. Mahadu Radaka Lahange, House No. 1033, Dhundalwadi, Char Rasta Road, Opp. Samaj Mandir, Navpada, At and Post Modgaon, Taluka Dahanu, Dist. Palghai

Re: Your guarantee for credit facilities granted to Mr. Vijay Narayan Vaz As you are aware, you have by a guarantee dated 29th June 2015 Guaranteed payment on demand of all moneys and discharge all obligations and liabilities then or at any time thereafter owing or incurred to us by Mr. Vijay Narayan Vaze, fo

aggregate credit limits of Rs. 30.00 lakhs with interest thereon more particularly set out in the said guarantee document.

We have to inform you that the borrower has committed defaults in payment of his liabilities and consequently his account has been classified as non-performing asset. A copy of the notice dated 06/07/2020 under section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 sent by us to the borrower is enclosed. Since the borrower has committee defaults, in terms of the guarantee you have become liable to pay to us the outstanding amount of loan/credit facilities aggregating Rs. 39,54,320.00 plus other charges and we hereby invoke the guarantee and call upon you to pay the said amount within 60 days from the date of this notice. Please note that interest will continue to accrue at the rates specified in para 1 of the notice date

06/07/2020 served on the borrower (copy enclosed).

We further wish to inform you that in regard to the security provided by you to secure your guarantee obligations for the due repayment of the loans and advances by the borrower, this notice of 60 days may please be treated as notice under sub-section (2) of section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. We further give you notice that failing payment of the above amount with interest up to the date of payment, we shall be at liberty to exercise all or any of the rights under subection (4) of section 13 of the said Act, which please note.

you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting

which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13 (13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, in the right to make further demands in respect of sums owing

Authorised Office Bank Of Baroda

#### **ENVAIR** Electrodyne Ltd.

CIN:L29307MH1981PLC023810

Regd off: 117, S Block, MIDC, Bhosari, Pune-411026.

Ph: 020-30688117/118 Email: info@envair.in

## **NOTICE**

Notice pursuant to Regulation 29(1) (a) read with 47(1) (a) of SEBI (LODR) Regulations 2015 is hereby given that the **Board meeting of Directors of Envair Electrodyne Ltd. will be held on Friday**, 31/07/2020 at 11.00 AM through video conferencing due to COVID 19 to consider and approve Audited financial results for the quarter/year ended on 31/03/2020.

For further details please refer the following linkltd/envairel/500246 For Envair Electrodyne Ltd.

Place: Pune Sd/-

Date: 22/07/2020

AnkitaTrivedi (Company Secretary)

## safari **SAFARI INDUSTRIES (INDIA) LIMITED**

CIN: L25200MH1980PLC022812

Registered office: 302-303, A Wing, The Qube, CTS No.1498, A/2, Marol, Andheri East, Mumbai 400 059; (T):91-22-40381888 (F): 022-40381850; (E): investor@safari.in | (W): www.safaribags.com NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting ("AGM") of the Members of Safari Industries (India) Limited ("Company") will be held on Thursday, 13" day of August, 2020 at 12:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in Notice of the AGM.

Please note pursuant to Ministry of Corporate Affairs (MCA) Circular No.20/2020 dated 05th May 2020 read with Circular No.14/2020 dated 08th April 2020 and Circular No.17/2020 13th April 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI Circular No SFBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020, Companies are permitted to hold Annual General Meeting through Video Conferencing/Other Audio Visual Means vithout physical presence of the Members at a common venue.

The electronic copies of Annual Report for FY 2019-20 and Notice of AGM have been sen on 21st July, 2020 to all the Members, whose Email - IDs are registered with the Company,

epository Participant(s) The Annual Report for FY 2019-20 and Notice of 40th AGM of the Company is available and can be downloaded from the Company's website <a href="https://www.safaribags.com/investors-relations/annual-reports/">https://www.safaribags.com/investors-relations/annual-reports/</a>, website of National Securities Depository Limited ('NSDL') https://www.evoting.nsdl.com and will also be available on websites of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. Thursday, 06" August 2020 may cast their vote electronically on the businesses as set out in the Notice of AGM through electronic voting system of National Securities pository Limited ('remote e-voting'). All the Members are hereby informed that:

The business as set out in the notice of AGM, may be transacted through remote e-voting or e-voting system at AGM; The remote e-voting shall commence on Sunday, 09th August 2020 (9:00 am) and ends

on Wednesday, 12th August 2020 (5:00 pm);

The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting system shall be Thursday, 06th August 2020.

. Any person who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as of cut-off date i.e. Thursday,  $00^\circ$ August 2020 may obtain the Login ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after 5:00PM on Wednesday,  $12^h$ August 2020 and once vote on a resolution is cast by Member, the Member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for e-voting electronically will be made available during the AGM; c) the Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend AGM but shall not be entitled to cast their vote again and d) a person whose name is recorded in Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM.

. The detailed procedure and instructions for remote e-voting and e-voting during AGM are given in the Notice of the AGM.

i.In case of queries related to remote e-voting/ e-voting, members may refer to Frequently Asked Questions ('FAQs') and e-voting user manual for shareholders available at the downloads section of <u>www.evoting.nsdl.com</u> or contact toll free number 1800-222-990 or send request to evoting@nsdl.co.in in case of any grievances/queries relating to conduct of AGM through VC/OAVM/E-voting, please contact Ms.Pallavi Mhatre, Manager, NSDL, 4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013. Email: evoting@nsdl.co.in.

Pallavi@nsdl.co.in. Telephone No.91 22 2499 4545/ 1800-222-990 or write to the Company at investor@safari.in.

ON BEHALF OF THE BOARD OF DIRECTORS For SAFARI INDUSTRIES (INDIA) LIMITED SUDHIR JATIA Chairman & Managing Director

DIN: 00031969

Yours faithfully.

Date: 22nd July, 2020

Place : Mumbai

We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered to quotations/ tender/ private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

We invite your attention to sub-section (13) of section 13 of the said Act in terms of

Please note that this demand notice is without prejudice to and shall not be